SANATHNAGAR ENTERPRISES LIMITED

January 12, 2023

To, The Manager, Corporate Relations Dept., BSE Limited, Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Kala Ghoda, Fort, Mumbai, 400001

Scrip Code: 509423

Dear Sirs.

Sub: Newspaper Advertisement- Results for the quarter ended December 31, 2022

Please find enclosed herewith the newspaper advertisement for the unaudited Financial Results for the quarter ended December 31, 2022 of Sanathnagar Enterprises Limited published in the following newspapers:

- 1. Financial Express
- 2. Mumbai Lakshadweep

This is for your information and records, you are requested to inform your members accordingly.

Thanking you,

Yours Faithfully,

For Sanathnagar Enterprises Limited

Hitesh Marthak Company Secretary ACS:- A18203

Encl: A/a

Tel.: +91.22 6773 7373 Fax: +91.22.23024420 CIN No. L99999MH1947PLC252768

FINANCIAL EXPRESS



DELHI JAL BOARD : GOVT. OF N.C.T. OF DELHI **EXECUTIVE ENGINEER (PROJECT) W-VIII** A-BUILDING, JHANDEWALAN, NEW DELHI-110005

•	आज़ादी _क अमृत महोत्सव

KERALA STATE ROAD TRANSPORT CORPORATION Transport Bhavan , Fort P.O, Thiruvananthapuram-695023 e-Tender Notice

KSRTC, one of the largest fleet owners of the country, intends to invite e-Tender for the implementation of Supply, Installation, Testing and

Commissioning of CCTV at YATHRA FUEL OUTLETS. The documents may downloaded from the e-tender portal: www.etenders.kerala.gov.in

For the detailed visit: www.keralartc.com e-mail: edpc.krtc@kerala.gov.in

Chairman & Managing Director 11.01.2023

Contact Person: Mr. Rajesh Vankadara, Company Secretary and

FIRST REMINDER FOR FIRST AND FINAL CALL MONEY OF

GENNEX LABORATORIES LIMITED

A REMINDER CUM FORFEITURE NOTICE HAS BEEN SENT TO SHAREHOLDERS WHO HAVE FAILED TO PAY THE FIRST AND FINAL CALL MONEY OF Rs 4.50 (COMPRISING Rs 0.75 TOWARDS FACE VALUE AND Rs 3.75 TOWARDS SECURITIES PREMIUM) PER PARTLY PAID-UP EQUITY SHARE ISSUED BY GENNEX LABORATORIES LIMITED (THE "COMPANY") IN ACCORDANCE WITH THE LETTER OF OFFER DATED **JULY 16, 2022 ("LETTER OF OFFER").**

With reference to our LOF dated July 16, 2022 in relation to the payment of first and final call amount of Rs 4.50 per partly paid equity share (comprising Rs 0.75 towards face value and Rs 3.75 towards securities premium) being the first and final call in respect of 5,25,06,534 partly paid-up equity shares of the Company allotted pursuant to Rights Issue on August 26, 2022 and having ISIN: IN9509C01016 (partly paid-up equity shares).

Shares out of 5,25,06,534 Partly Paid Up Equity Shares representing around 66.16% of the amount due on First and Final Call and consequently there was transition of 3,47,40,043 Partly Paid-Up Equity Shares in to fully paid-up equity shares and 1,77,66,491 Partly Paid-up Shares remained unpaid First and Final Call Money.

Directors of the Company approved sending of a 1st Reminder Notice for payment of First and Final Call amount of Rs.4.50/- per partly paid-up equity share to the holders of such partly paid-up equity shares on which the First and Final Call remains unpaid on January 05, 2022.

Payment Penod.	January 16, 2023	January 30, 2023	15 Days
	1	For Gennex Labor	
Date: 11.01.2023		Arihant	
Place : Hvderabad		Managing [Director



LTIMindtree Limited

(Formerly Larsen & Toubro Infotech Limited) CIN: L72900MH1996PLC104693

Registered Office: L&T House, Ballard Estate, Mumbai - 400 001, India Corporate Office: Technology Tower 1, Gate No. 5, Saki Vihar Road, Powai, Mumbai-400 072, India. Tel: +91 22 6776 6776, Fax: +91 22 4313 0997

E-mail: investor@ltimindtree.com; Website: www.ltimindtree.com

NOTICE TO MEMBERS

Members are hereby informed that pursuant to Section 108 and Section 110 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013 ("the Act"), read with Rule 20 and Rule 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and General Circular No. 11/2022 dated December 28, 2022 (in continuation to the circulars issued earlier in this regard) issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circular"), applicable provisions of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations"), the Company has on Wednesday, January 11, 2023, sent a Notice of Postal Ballot dated January 11, 2023, together with the Statement pursuant to Section 102(1) of the Act, via e-mail to all the members of the Company along with the login ID and password to the Members for e-voting, who have registered their email address with the Company/ Depositories/Depository Participants/ Company's Registrar and Share Transfer Agent viz. Link Intime India Private Limited, to seek their approval through remote e-voting only, for:

- Appointment of Mr. Debashis Chatterjee (DIN: 00823966), director not liable to retire by rotation, as Chief Executive Officer & Managing Director;
- Appointment of Mr. Venugopal Lambu (DIN: 08840898), director liable to retire by rotation, as Whole-Time Director.
- Appointment of Ms. Apurva Purohit (DIN: 00190097) as Independent Director;
- Appointment of Mr. Bijou Kurien (DIN: 01802995) as Independent Director;
- 5. Appointment of Mr. Chandrasekaran Ramakrishnan (DIN: 00580842) as
- Independent Director, and Modification in remuneration of Mr. Nachiket Deshpande (DIN: 08385028) as
- Whole-Time Director

The Notice of Postal Ballot is available on the Company's website at: https://www.ltimindtree.com/investors/, on website of National Securities Depository Limited ('NSDL') at: https://evoting.nsdl.com/ and on the website of the stock exchanges i.e. BSE Limited ('BSE') at: https://www.bseindia.com/ and the National Stock Exchange of India Limited ('NSE') at: https://www.nseindia.com/

In compliance with the applicable provisions of the Act and MCA Circular, the Company has sent the aforementioned Notice of Postal Ballot to those Members who hold equity shares of the Company as on Friday, January 6, 2023 ("Cut-off date"). A person who is not a member as on the Cut-off date should treat the Notice for information purpose only. Members may please refer to the voting instructions outlined in the Notice of Postal Ballot to cast their vote on the resolution(s) proposed for their approval in the Notice of Postal Ballot. The Company has engaged NSDL for providing e-voting facility to the Members of the Company to cast their vote electronically. Only those members whose name are recorded in the Register of Members of the Company or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the Cut-off date, will be entitled to cast their vote by remote

Voting rights of the Members shall be in proportion to their shareholding to the total paid-up equity share capital of the Company as on Cut-off date i.e. Friday, January

The e-voting period shall commence on Thursday, January 12, 2023 at 9:00 a.m. (IST) (Server Time) and shall end on Friday, February 10, 2023 at 5:00 p.m. (IST) (Server Time). Thereafter, the e-voting module shall be disabled by NSDL and Members will not be allowed to vote thereafter.

Members whose e-mail ID is not registered and who wish to cast their vote, may refer the procedure outlined in the Notes to the Notice of Postal Ballot. Members who have not registered/updated their e-mail ID are requested to

register/update the same in the records of the Company/Depository, as the case may be, in the following manner:

Members holding shares	E-mail ID can be updated through their respective		
in Demat Form	Depository Participant		
Members holding shares	E-mail ID can be updated through the Company's		
in Physical Form	RTAi.e. Link Intime India Private Limited		

The Company has appointed Mr. Ashish O. Lalpuria, Practicing Company Secretary (FCS No.: 9381 & C.P. No.: 11155) as the Scrutinizer for conducting the Postal Ballot.

process, in a fair and transparent manner. The results of the Postal Ballot will be announced on or before Sunday, February 12, 2023 and will be hosted on the Company's website at: https://www.ltimindtree.com/investors/, on website of NSDL at: https://evoting.nsdl.com/, displayed on the Notice Board of the Company at the Registered Office and Corporate Office, and will be simultaneously forwarded to the Stock Exchanges i.e. BSE Limited and the National Stock Exchange of India

In case of any query, members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available under the

download section of https://www.evoting.nsdl.com/ or call on toll free no.: 1800 1020 990 and 1800 22 44 30 or send a request to Mr. Anubhav Saxena at evoting@nsdl.co.in For LTIMINDTREE LIMITED

Place: Mumbai (Tridib Barat) Company Secretary and Compliance Officer Date: January 11, 2023

INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED

Registered Office: 5th Floor, Building No. 27, KG Marg, Connaught Place, New Delhi – 110001

For attention of the Equity shareholders of the Company Sub.: TRANSFER OF EQUITY SHARES OF THE COMPANY TO INVESTOR

This notice is given pursuant to Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Amendment Rules, 2016 ('the Rules') as

The Rules and Section 124(6) of the Companies Act, 2013 ('the Act'), contain provisions for transfer of all shares, in respect of which dividend has not been paid or claimed for seven consecutive years or more, in the name of the Investor Education and Protection Fund (IEPF) Authority. Adhering to various requirements set out in the Rules, the Company has communicated individually to the concerned shareholders whose shares are liable to be transferred to IEPF suspense accoun

Year-wise details of all unpaid/unclaimed dividends and full particulars o shareholders, including their folio number or DP ID - Client ID whose shares are liable to be transferred to the IEPF have been made available on the website of the Company: www.indiabullshomeloans.com.

Shareholders may note that the shares held both in physical as well as in dematerialized form are liable to be transferred to the IEPF. However, such shares along with any accrued benefits on these shares, if any, can be claimed back from the IEPF following the procedure mentioned in the Rules.

purpose of transferring them to the IEPF, upon which the original share certificates will stand automatically cancelled. In case no communication is received from the concerned shareholders whether

shall initiate such steps as may be necessary to transfer those shares and dividence to the IEPF following the method prescribed in the Rules.

e-mail: einward.ris@kfintech.com.

For INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED


: New Delhi Amit Jair : January 11,2023 Company Secretary & Compliance Office

EDUCATION AND PROTECTION FUND (IEPF)

amended from time to time read with the various Notifications issued by the Ministry of Corporate Affairs, Govt. of India, from time to time.

to claim their unpaid/unclaimed dividend amount(s) on or before 08th April 2023.

holding shares in physical or in dematerialized form, by 08th April 2023 the Company



Express (P) Limited cannot be held responsible for such contents, nor for any loss or damage incurred as a result of transactions with companies, associations or individuals advertising in its newspapers or Publications. We therefore recommend that readers make necessary inquiries before sending any monies or entering into any agreements with advertisers or otherwise acting on an advertisement in any manner whatsoever.

'IMPORTANT''

LANCO SOLAR PRIVATE LIMITED -IN LIQUIDATION U74900TG2008PTC060157

E-AUCTION SALE NOTICE

Sale of Assets

The assets of Lanco Solar Private Limited - In Liquidation are being put on sale through e-auction by the Liquidator appointed by Hon'ble National Company Law Tribunal, Hyderabad Bench.

The e-auction will be conducted for 2 blocks which are mentioned below:

Block 1: 33.62 acres of Land Parcel at Pullanayakanpatti, Dist. Virudhunagar, Tamil Nadu

Block 2: Investment in Wholly Owned Subsidiary

E-Auction on February 08, 2023, from 2 PM to 3 PM at web portal of: https://ncltauction.auctiontiger.net Call at +91 88285 76197 or Email at lq.lspl@gmail.com for

more information. Detailed Sale notice uploaded on the website: https://ncltauction.auctiontiger.net For Lanco Solar Private Limited - In Liquidation

Huzefa Fakhri Sitabkhan, Liquidator IBBI/IPA-001/IP-P00031/2017-18/10115 Authorisation for Assignment valid till December 23, 2023 huzefa.sitabkhan@gmail.com, lq.lspl@gmail.com

Date: January 12, 2023

Place: Mumba

PULZ ELECTRONICS LIMITED

CIN: L32109WB2005PLC104357

Registered Office: 46 Satish Mukherjee Road, Kolkata – 700026, West Bengal, India Corporate Office: Kailashpati, 2nd Floor, Plot 10A, Veera Desai Road, Andheri (West), Mumbai - 400053, Maharashtra, India | Tel: 022 4970 2172 Website: www.pulz.biz | Email address: mumbai@pulz.co.in

NOTICE OF POSTAL BALLOT TO MEMBERS

Notice is hereby given pursuant to Section 108 and 110 read with Rule 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and other applicable provisions of the Companies Act, 2013, if any, (including any statutory modification(s) or re-enactment thereof from time to time and for time being in force), the Company has completed the dispatchof notice of Postal Ballot electronically on Wednesday, January 11, 2023 to all the members of the Company to transact the businesses as set out in the Postal Ballot Notice for seeking approval of Members of the Company through Postal Ballot including electronic voting (e-voting) for the matter referred hereunder: **Brief Description of the Resolution**

1	Issue of Fully-paid Bonus Equity shares to the shareholders of the Company.
2	Migration from Emerge Platform of National Stock Exchange of India Limited (NSE) to Main Board of NSE.
3	Approve the listing of Equity Shares of the Company on the Main Board of BSE Limited (i.e. Bombay Stock Exchange).
4	Approve the shifting of the Registered Office of the Company from one state to another.
In comp	liance with the provisions of Section 108 and 110 of the Act read with

amended from time to time, Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and MCA circulars issued from time to time, the Company provides the Members the facility to exercise their right to vote by electronic means through E-voting services provided by National Securities Depository Limited (NSDL) The instructions for E-voting are annexed to the Notice. The remote E-voting facility is available during the following period: Cut-off date for members eligible to vote | Friday, January 06, 2023

Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as

Commencement of E-voting Thursday, January 12, 2023 from 10:00 AM (IST) Friday, February 10, 2023 Conclusion of E-voting till 05:00 PM (IST) Any voting received after the voting hours will not be valid and voting whether

by post or by electronic means shall not be allowed beyond the said date. In case any Member wishes to receive a physical copy of the Postal Ballot Form, he/she may write at csco@pulz.co.in. The Postal Ballot Notice is also available on the website of the Company at www.pulz.biz, website of the Stock Exchange, i.e. (National Stock Exchange of India Limited) at www.nseindia. com and on the website of (NSDL) www.evoting.nsdl.com.


The Scrutinizer shall submit his report to the Chairman or any other person authorized by him on or before Saturday, February 11, 2023 at the Corporate Office of the Company. The said results will be intimated to National Stock Exchange of India Limited (NSE), where the Company shares are listed, and displayed on the website of the Company i.e.www.pulz.biz as well as on the website of NSDL at www.evoting.nsdl.com.

In case any queries, members may write to: Company: Ms. Sneha Mundra, Company Secretary & Compliance Officer at csco@pulz.co.in and NSDL evoting@nsdl.co.in

For Pulz Electronics Limited

Place: Mumbai Date: January 11, 2023

Anirvan Ghose Managing Director Din: 00188496



Motilal Oswal Asset Management Company Limited Registered & Corporate Office: 10th Floor, Motilal Oswal Tower, Rahimtullah Sayani Road,

Opposite Parel ST Depot, Prabhadevi, Mumbai - 400 025 Toll Free No.: +91 8108622222, +91 22 4054800 • Email: amc@motilaloswal.com • CIN No.: U67120MH2008PLC188186 • Website: www.motilaloswalmf.com

NOTICE

DECLARATION OF DISTRIBUTION (OF INCOME & CAPITAL) OF IDCW (PREVIOUSLY REFERRED AS DIVIDEND) UNDER THE SCHEME, MOTILAL OSWAL BALANCED ADVANTAGE FUND (Formerly known as Motilal Oswal Dynamic Fund).

has approved the declaration of Distribution of Income & Capital under the Quarterly Income Distribution cum Capital Withdrawal (IDCW) option(s) of the Scheme, Motilal Oswal Balanced Advantage Fund, an open ended dynamic asset allocation fund, as under: Name of the Scheme / Plan

NOTICE is hereby given that Motilal Oswal Trustee Company Limited, Trustee to Motilal Oswal Mutual Fund

Name of the Scheme / Plan	IDCW (₹ Per Unit)*	January 10, 2023 (₹ Per Unit)	Date**	(₹ Per Unit)
Motilal Oswal Balanced Advantage Fund - Direct Plan - Quarterly IDCW Option	0.17	11.5861	January 17,	10.00
Motilal Oswal Balanced Advantage Fund - Regular Plan - Quarterly IDCW Option	0.17	11.1996	2023	10.00
As and and builty amount of anytherite of	atoma a character of	Sapra		

* As reduced by the amount of applicable statutory levy, if any. ** Or immediately following Business Day, if that day is not a Business Day.

Pursuant to payment of IDCW, the NAV of the IDCW Option of the above mentioned Plans of the Scheme will fall to the extent of payout and statutory levy (if applicable).

The above IDCW is subject to the availability of distributable surplus and may be lower to the extent of distributable surplus available on the Record Date. In case the distributable surplus is less than the quantum of IDCW on the record date / ex-IDCW date, the

entire available distributable surplus in the scheme / plan will be declared as IDCW. IDCW will be paid to those Unitholders / Beneficial Owners whose names appear in the Register of Unit holders maintained by the Mutual Fund / statement of beneficial ownership maintained by the Depositories, as applicable, under the IDCW Option of the aforesaid plans of the Scheme as on the record date.

SEBI circular no. SEBI/HO/IMD/DF3/CIR/P/2020/194 dated 5th October, 2020 on review of IDCW option(s)/ Plan(s) in case of Mutual Fund Schemes shall be applicable for calculation of distributable surplus.

In view of individual nature of tax consequences, each investor is advised to consult his / her own professional financial / tax advisor.

MUTUAL FUND INVESTMENTS ARE SUBJECT TO MARKET RISKS,

READ ALL SCHEME RELATED DOCUMENTS CAREFULLY.

For Motilal Oswal Asset Management Company Limited (Investment Manager for Motilal Oswal Mutual Fund)

Place: Mumbai Navin Agarwal Date: January 11, 2023 Managing Director & Chief Executive Officer

HBL POWER SYSTEMS LIMITED HBL

NOTICE

Notice is hereby given that pursuant to Regulation 29 and 30 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, it is hereby informed that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Monday, February 06, 2023 inter-alia to consider and to take on record unaudited (standalone/consolidated) financial results for quarter ended December 31, 2022 pursuant to SEBI (LODR) Regulations, 2015.

Place: Hyderabad Sd/- MVSS Kumar Date: 11.01.2023 Company Secretary

CIN:L40109TG1986PLC006745 Regd. Off: 8-2-601, Road No.10, Banjara Hills, Hyderabad – 500 034

For HBL Power Systems Limited

NATIONAL STANDARD (INDIA) LIMITED

CIN: L27109MH1962PLC265959 Regd. Office: 412, Floor- 4, 17G, Vardhaman Chamber, Cawasji Patel Road, Horniman Circle, Fort, Mumbai - 400 001; **Tel.:** 91.22.67737373; **Fax:** +912223024420 Website: www.nsil.net.in; E-mail: Investors.nsil@lodhagroup.com

EXTRACTS OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE **MONTHS ENDED 31-DECEMBER-2022** (Rs. in Lakhs

Sr. No.	Particulars	For the Quarter ended	For the Nine Months ended	For the Quarter ended
		31-Dec-22	31-Dec-22	31-Dec-21
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)
1	Total Income from Operations	855.07	1,557.99	2,358.62
3	Net Profit/(Loss) for the period before Tax (before Tax, Exceptional and / or Extraordinary items) Net Profit/ (Loss) for the period before Tax	479.59	835.13	1,987.72
١	(after Exceptional and / or Extraordinary items)	479.59	835.13	1,987.72
4	Net Profit/(Loss) for the period after Tax			.,001
	(after Exceptional and / or Extraordinary items)	323.78	557.18	1,433.84
5	Total Comprehensive Income for the period [(Comprising Profit / (Loss) for the period (after			
	tax) and Other Comprehensive Income (after Tax)]		557.18	1,433.84
6	Equity share capital (Face Value of Rs. 10 each)	2000.00	2000.00	2000.00
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year			21,615.10
8	Earnings Per Share (Face Value of Rs. 10 each) (not annualised) "Basic and Diluted	1.62	2.79	1.43
NOT	F			

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Result filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of BSE Limited i.e. www.bseindia.com and of the Company i.e. www.nsil.net.in.

> Smita Ghaq (Director) DIN: 02447362

Tel: 011-46107318, E-mail: adharshilacapital@gmail.com Website: www.adharshilacapital.in NOTICE PUBLIC ANNOUNCEMENT OF FINAL EXIT OFFER TO THE EQUITY SHAREHOLDERS OF published on January 11, 2023 in this newspaper in the bottom company name should be read as ADHARSHILA CAPITAL SERVICES LIMITED

PUBLIC ANNOUNCEMENT OF FINAL EXIT OFFER

TO THE EQUITY SHAREHOLDERS OF

ADHARSHILA CAPITAL SERVICES LIMITED

Centre, Saket New Delhi -110017

[CIN: L65100DL1993PLC056347]

nstead of Pariksha Fin-Invset-Lease Limited. Other contents of the publication remain unchanged. Inconvenience caused is highly regretted. MSTC LIMITED

(A Govt. of India Enterprise)

CIN: L27320WB1964GOI026211

Plot No. CF-18/2, Street No.-175, Action Area 1C, New Town, Kolkata - 700156 E-auction sale of Coking Coal E-Auction No.: MSTC/VAD/MSTC Limited/5/Gujarat/22-23/32630 dtd. 30.01.2023 for sale of Coking Coal lying at plant site of Tirupati Fuels Private Ltd. at Nani Chirai, Kutch, Gujarat, For More details & registration, visit www.mstcecommerce.com/ www.mstcindia.co.in. Contact marutsaha@mstcindia.co.in/ rksingh@mstcindia.co.in.

For and on behalf of the Board For NATIONAL STANDARD (INDIA) LIMITED Mob: 8420178283/8336928548.

Corrigenda/addenda/amendments time extensions/clarifications, if any, to the e-auction will be hosted on MSTC's website only. Bidders should regularly visit above websites to keep themselves updated.

Sanjyot Rangnekar





Last date / time of receipt of tender through e-procurement solution 1. Construction of 2.0 MGD recycling Rs. 6,27,94,954/-Rs. 1500/-09.02.2023 plant at exiting 20 MGD water (For civil work) (E&M + 2 Year 11.01.2023 treatment plant at Bawana. O&M): on Item Rate Bassis (Nonupto 3:00 PM Rs. 20,55,000/-Refundable) Tender ID no. 2023_DJB_234647_1

to be transmitted through RTGS) Further details in this regard can be seen at https://delhi.govtprocurement.com ISSUED BY P.R.O. (WATER) E.E.(E&M) WC-I Advt. No. J.S.V. 445 (2022-23)

Sd/-E.E.(Project) W-VIII

Date

HOUSING FINANCE

CIN: L65922DL2005PLC136029

Email: homeloans@indiabulls.com., Tel: 0124-6681212, Fax: 0124-6681111, Website: http://www.indiabullshomeloans.com **NOTICE**

Shareholders may note that following the provisions of the Rules, the Company wil be issuing duplicate share certificates in lieu of the original share certificates for the

Shareholders having query in this regard are requested to contact the Registrar and Share Transfer Agent of the Company, KFin Technologies Limited Ms. C Shobha Anand at Selenium Tower B, Plot No. 31-32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Hyderabad-500 032.Toll Free:1800-309-4001

> Jyothy labs JYOTHY LABS LIMITED CIN: L24240MH1992PLC128651

Regd. Office: 'Ujala House', Ram Krishna Mandir Road, Kondivita, Andheri (E), Mumbai – 400 059; Tel: 022-66892800; Fax: 022-66892805; Email Id: secretarial@jyothy.com; Website: www.jyothylabs.com NOTICE

Transfer of Equity Shares of the Company to Demat Account of the Investor Education and **Protection Fund (IEPF) Authority**

NOTICE is hereby given that pursuant to the provisions of Section 124(6) of the Companies Act, 2013 read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, as amended from time to time ("the Rules"), equity shares of the Company in respect of which dividend(s) has not been encashed or claimed by the shareholders of Jyothy Labs Limited [the Company] for last consecutive period of seven (7) years or more, are required to be statutorily transferred by the Company to Demat Account of IEPF Authority established by the Central Government. The unclaimed/ unpaid dividend for last seven (7) consecutive years commencing from the interim dividend for the Financial Year 2015-16 upto Financial Year 2021-22 of certain shareholders, are presently lying with the Company. The unclaimed/unpaid Interim dividend(s) for the financial year 2015-16 will be transferred to

IEPF by May 12. 2023. Accordingly and adhering to the various requirements set out in the Rules, individual communications to the concerned shareholders is being sent at their latest available addresses whose shares are required to be transferred to Demat Account of the IEPF Authority as per the aforesaid Rules for taking appropriate action(s). In case the Company does not receive any communication from the concerned shareholders by April 7, 2023, the Company shall, with a view to complying with the requirements set out in the Rules, transfer the shares to Demat Account of the IEPF Authority by the due date as per the procedure stipulated in the Rules. Further, the Company has uploaded full details of such shareholders along with the details of their shares which are due for transfer to Demat Account of IEPF Authority, on its website at http://www.jyothylabs.com. Shareholders are requested to refer to the aforesaid website of the Company to verify the details of their un-encashed dividend(s) and shares that are liable to be transferred to Demat

Account of the IEPF Authority. The concerned shareholders holding shares in physical form and whose shares are liable to get transferred to the Demat Account of IEPF Authority, may note that the Company would be issuing new share certificate(s) for each such share certificate(s) held by them for the purpose of transfer of shares to Demat Account of the IEPF Authority as per the said Rules and upon such issue of new share certificate(s), it is deemed that the original share certificate(s) which are registered in the name of the shareholder(s) will automatically stand cancelled and non-negotiable/ non-transferable. The shareholder(s) may further note that the details uploaded by the Company on its website in this regard shall be deemed as adequate notice in respect of issue of new share certificate(s) by the Company for the purpose of transfer of shares to the Demat Account of IEPF Authority pursuant to the said Rules. In case shares are held in dematerialized form and are liable to be transferred, the Company will give Delivery Instruction Slip to the Depository Participant(s)

for transfer of shares in favour of Demat Account of IEPF Authority Any further Dividend on such shares shall be credited to the IEPF and no claim shall lie against the Company in respect of the unclaimed/unpaid Dividend and/or the shares transferred to IEPF. On transfer of the Dividend and the shares to IEPF, the shareholders may claim the same by making an application to IEPF in Form IEPF - 5 as per the procedure prescribed in the Rules. The said Form is available on the

website of IEPF viz. www.iepf.gov.in. In case the shareholders have any queries on the subject matter and the Rules, they may contact the Company at its above mentioned address or its Registrar and Transfer Agent M/s. Link Intime India Private Limited, C 101, 247 Park, L B S Marg, Vikhroli West, Mumbai – 400 083, Tel: 022 49186000, Fax: 022 49186060, Email: iepf.shares@linkintime.co.in, Website: www.linkintime.co.in.

Shrevas Trivedi Place: Mumbai **Date:** January 11, 2023 Head - Legal & Company Secretary

For Jyothy Labs Limited

Horniman Circle, Fort, Mumbai - 400 001; Tel.: 91.22.67737373; Fax: +91.22.23024420 Website: www.sanathnagar.in; E-mail: Investors.SEL@lodhagroup.com EXTRACTS OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE **MONTHS ENDED 31-DECEMBER-2022** (Rs. in Lakhs) Sr. Particulars For the For the For the Nine Months Quarter

SANATHNAGAR ENTERPRISES LIMITED

CIN: L99999MH1947PLC252768

Regd. Office: 412. Floor- 4. 17G. Vardhaman Chamber. Cawasii Patel Road.

	ended	ended	ended
	31-Dec-22	31-Dec-22	31-Dec-21
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)
Total Income from Operations	-	29.18	0.50
	(145.25)	(129.83)	(11.57)
Net Profit/ (Loss) for the period before Tax			
(after Exceptional and / or Extraordinary items)	(145.25)	(129.83)	(11.57)
	(142.84)	(129.83)	(11.57)
	(142.84)	(129.83)	(11.57)
Equity share capital (Face Value of Rs.10 each)	315.00	315.00	315.00
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown			
in the Audited Balance Sheet of the previous year		(1,485.55)	
Earnings Per Share (Face Value of Rs. 10 each)			
(not annualised) Basic and Diluted	(4.53)	(4.12)	(0.37)
E			
The above is an extract of the detailed format of Quarte	erl Financial Res	ult filed with the	Stock Exchang
	Net Profit/(Loss) for the period before Tax (before Tax, Exceptional and / or Extraordinary items) Net Profit/ (Loss) for the period before Tax (after Exceptional and / or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and / or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period [(Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after Tax)] Equity share capital (Face Value of Rs.10 each) Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year Earnings Per Share (Face Value of Rs. 10 each) (not annualised) Basic and Diluted	Total Income from Operations Net Profit/(Loss) for the period before Tax (before Tax, Exceptional and / or Extraordinary items) Net Profit/ (Loss) for the period before Tax (after Exceptional and / or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and / or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and / or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period [(Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after Tax)] Equity share capital (Face Value of Rs.10 each) Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year Earnings Per Share (Face Value of Rs. 10 each) (not annualised) Basic and Diluted (4.53)	Total Income from Operations Net Profit/(Loss) for the period before Tax (before Tax, Exceptional and / or Extraordinary items) Net Profit/ (Loss) for the period before Tax (after Exceptional and / or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and / or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and / or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period (ICComprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after Tax) Equity share capital (Face Value of Rs. 10 each) Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year Earnings Per Share (Face Value of Rs. 10 each) (not annualised) Basic and Diluted 31-Dec-22 (Unaudited) (Unaudited) (145.25) (129.83) (142.84) (129.83) (142.84) (129.83) (142.84) (129.83) (142.84) (129.83) (142.85) (142.85)

under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of BSE Limited i.e. www.bseindia.com and of the Company i.e. www.sanathnagar.in. For and on behalf of the Board For Sanathnagar Enterprises Limited

Place : Mumbai (Director) Place: Mumbai DIN: 07128992 Date: January 11, 2023 Date: January 11, 2023

financialexp.epa

GENNEX LABORATORIES LIMITED CIN: L24230TG1990PLC011168 Regd. off.: Survey # 133, IDA Bollaram, Jinnaram Mandal, Sangareddy Dist - 502 325, Telangana, India. Corporate Office: Akash Ganga, 03rd Floor, Plot No.144, Srinagar Colony, Hyderabad-500073, Telangana, India. Phone: 040-67334400; E-mail: investorrelations@gennexlab.com website: www.gennexlab.com

Compliance Officer

Dear Shareholder.

The successful and valid call money on 3,47,40,043 Partly Paid Up Equity

The Right Issue Committee ("Committee"), duly authorized by the Board of

Payment Period:		FIOIII	10	Duration			
	rayment renou.	January 16, 2023	January 30, 2023	15 Days			
			For Gennex Laboratories Sd/-				
	Date: 11.01.2023		Arihant Baid				

NOTICE

Mr. Shoeb Abdul Razzak Kheradia Mr. Shoeb Abdul Razzak Khieraua was a Member of the park view Co-Operative Housing Society Ltd., having address at 25, Meghraj Sethi Marg, Opp. Baby Garden, Agripada, Mumbai 400 008 and holding Flat No.1101 on the 11th loor, in the building of the Society ied on 19.09.2019 in Madinah (Kingdom of Saudi Arabia)Without

The society hereby invites claims and objections from the heir or heirs or other claimants/objector or objectors to transfer of the said Shares and the interest of the deceased member in the deceased member in the capital/property of the society in favor Mrs. Zoya Mohammed Anas Kheradia within a period of 14 days from the publication to this notice, with copies of such documents and other proofs in support of their claims/objections for transfer of the Flat and the Shares and interest of the deceased member; int the the deceased member int the capital/property of the Society.If no claims objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the said Flat, Shares and interest of the deceased member in the capital/property of the Scoiety in such manner as is provided under the bye- laws of the society. The claims /objections if any, received by the society for transfer of Shares and interest of the deceased member in the capital / property of the society shall be dealt with in the manner shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-lawsof the society is available for inspection by the claimants/objection in the office of the society/ with the Secretary of the society between 11.00A.M to 2.00 P.M from the date of publication of the potice till the f publication of the notice till the late of expiry of its period.

For and on behalf of Park View Co-Operative Housing Society Ltd. Place: Mumbai Hon. Secretary For and on behalf of Date:11/01/2023

न्यायालय कक्ष क्र. गोरेगाव येथील मुंबई शहर दिवाणी न्यायालय

बोरिवली विभाग दिंडोशी, गोरेगाव (सी.पी.सी.१९०८ चे आदेश ३७, आर.२ अन्वये) स्टेट बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया ॲक्ट, १९५५ च्या तरतृदीअंतर्गत स्थापन झालेली बँक, त्यांचे वसुली शाखा-किरकोल मालमत्ता मध्यवर्ती प्रक्रिया केंद्र. स्थानिक मख्य कार्यालय: १ला मजला, प्लॉट क्र.सी-६, जी ब्लॉक, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पूर्व), मुंबई-४०००५१

विरूद्ध

श्री. आ<mark>लिम, अब्दुल रझाक (कर्जदार),</mark> वय ज्ञात पंचशील अपार्टमेंट, पोलीस ठाणेजवळ, मुम्ब्रा, ठाणे-४००६१२.

येथे सूचना देण्यात येत आहे की, खालील सहाय्यताकरिता फिर्यांदीद्वारे न्यायालय कक्ष क्र.२ येथे न्यायाधिश श्रीमती इंगळे यांच्या समक्ष दिनांक १३ जानेवारी, २०२३ रोजी स.११.००वा. सदर न्यायालय चालविले जाईल

- अ) प्रतिवादींना आदेश व हुकूमनामा द्यावा की, प्रकरण एफ मध्ये असलेले दाव्यांच्या तपशिलानसार दिनांक १९.१२.२०१५ रोजी देय रक्कम रु.८,५५,५५४/-(रुपये आठ लाख पंचावन्न हजार पाचशे चोपन फक्त) तसेच दावा दाखल करण्याच्या तारखेपासन हुकूमनामा व रक्कम जमा करण्याच्या तारखेपर्यंत उर्वरित मासिकासह ११.२५% प्रतिवर्ष दराने पुढील व्याज फिर्यांदीकडे जमा करावेत.
- असे की, फिर्यादींकडे दाव्याचे संपुर्ण शुल्क भर करण्याचे प्रतिवादींना आदेश द्यावेत न्यायाच्या हिताने पुढील आदेश आणि अन्य इतः

सदर न्यायालयाने मंजूर करावे. निबंधकाकरिता शहर दिवाणी न्यायालय, बहन्मुंबई

जाहार नाटास

या नोटीसद्वारे तमाम जनतेस कळविण्यात येते

गाव मौजेरू विरार, ता. वसई, जि. पालघर, ये

सर्वे नं. २९ए, हिस्सा नं. १३, या जिमनी मधील '

प्रियंका को. ऑप. हो. लि.'' मधील रुम नं. १ पहिला मजला. अशी रूम माझे अशिल श्री. ब

रमेशचंद्र पंचीगर आणि त्यांचे वडिल रमेशचंद्र पंचीगर हयांच्या मालकीची व कब्जेवहिवाटीचा ३ सदर रुमचा पहिला विकी करारनामा

२१/०१/१९८८ रोजी सिध्देश्वर बिल्डर्स उ

डेव्हलपर्स आणि शाह कांतिलाल हरगोविं

हयांच्यामध्ये झाला होता. सदर रूमचा पहिला ी

करारनामा गहाळ झाला आहे. आता सदर रूम मा अशिलांना विक्री करावयाचे आहे. तरी सदर रु

कोणाचाही कुठल्याही प्रकारे, हक्क, अधिका

हितसंबंध असतील त्यांनी ही नोटीस प्ररि

झाल्यापासून १५ दिवसांच्या आत लेखी पुराव्यावि

मला खालील पत्त्यावर कळवावे. अन्याथा कण

केला जाईल, याची नोंद घ्यावी.

हक्क, हितसंबंध नाही असे समजून हा व्यवहार

२०३, दुसरा मजला, ओम आरकेड, विरार प्

ठेकाण : विरार दिनांक : १२/०१/२०२३

मुद्रक आज दिनांकीत ९ डिसेंबर, २०२२ ोयंका लॉ असोसिएटसकरित

सही/

फिर्यादींचे वकील पोद्दार चेंबर, १०९, एस.ए. ब्रेल्वी रोड, था मजला, फोर्ट, मुंब<mark>ई-४००००१</mark>

विशेष पुनर्प्राप्ती आणि विक्री अधिकारी यांचे कार्यालय लॉट क्र.१६८, रोड क्र.२, जवाहर नगर, गोरेगाव (पश्चिम), मुंबई-४००१०४.

दूर.: २८७५३५८२ (मंगल को-ऑपरेटिव्ह बँक लि.शी संलग्न) फॉर्म क्र. 'झेड'

(नियम १०७ चे उप-नियम ११(व-१) पहा) स्थावर मालमत्तेकरिता ताबा सूचना

ज्याअर्थी; खालील स्वाक्षरीकर्ता हे **मंगल को-ऑप.बँक लि., गोरेगाव**चे वसुली अधिकारी आहेत आणि **महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१** अंतर्गत त्यांनी २३.१२.२०२१ रोजी वसली प्रमाणपत्र क्र.१०१/५१७/२०२२ व १०१/५१८/२०२२ करिता मागणी सचना वितरीत केली, दि.०६.०१.२०२३ रोजीच्या आदेशाच्या संलग्नक सूचनेद्वारे निर्णय कर्जदार अर्थात कर्जदार आणि जामिनदार **श्रीमती सुषमा डी. पाल व श्री. धर्मेंद्र आर. पाल** तसेच त्यांचे अन्य न्यायिक ऋणको यांना सदर सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून दिनांक ३०.०६.२०२२ रोजी देय रक्कम रू.२८,००,१६९.०० व रु.४२,६२,७०६/ – एकत्रित रक्कम रु.७०,६२,८७५/ - **(रुपये सत्तर लाख बासष्ट हजार आठशे पंच्याहत्तर फक्त)** सदर सचना प्राप्त झाल्याच्या तारखेपर्यंतच्या आदेशानसार पढील व्याजासह आणि खात्याची परतफेड करण्यात अयशस्वी झालेल्या कर्जदारांच्या निकालापर्यंत, खाली स्वाक्षरीने संलग्नतेसाठी सूचना जारी केली आहे आणि खाली वर्णन केलेली मालमत्ता संलग्न केली आहे. निर्णय कर्जदार यांनी वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून निर्णय कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी **दि.२५.०७.२०२२ रोजी महाराष्ट्र सहकारी** संस्था नियम १९६१ चा नियम १०७(११(डी-१) अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा ताबा घेतलेला आहे.

निर्णय कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **मंगल को-ऑप.बँक लि., गोरेगाव, मुंबई** यांच्याकडे दिनांक ३०.०६.२०२२ रोजी थकबाकी रक्कम रु.७०,६२,८७५/- (रुपये सत्तर लाख बासष्ट हजार आठशे पंच्याहत्तर फक्त) अधिक त्यावरील व्याज वसूली प्रमाणपत्रानुसार (जीएसटी सहित) जमा करावी.

स्थावर मालमत्तेचे वर्णन फ्लॅट क्र.१५, निशी गंधा इमारत, अंकुर कोहौसोलि., बेस्ट नगर, गोरेगाव (प.),

मुंबई-१०४ येथील जागेचे सर्व भाग व खंड.

विशेष पुनर्प्राप्ती आणि विक्री अधिकारी महाराष्ट्र को-ऑप. सोसायटी कायदा, १९६० सहवाचिता नियम १०७ महाराष्ट्र को-ऑप. सोसायटी कायदा, १९६१

सी.सी. मा.अध्यक्ष/सचिव निशी गंधा इमारत, अंकुर कोहौसोलि, बेस्ट नगर, गोरेगाव (पश्चिम), मुंबई-४००१०४.



ठाणे पश्चिम शाखा : सृष्टी प्राईड, प्रसन्ना बिल्डिग, राम मारुती रोड, ठाणे (प.) ठाणे- ४००६०२. फोन : ९१-०२२-२५३८ २८१९ (डी), २५४० २४८२/४५७९, २५४२ २७१४ (जी) ई-मेल : thana@bankofbaroda.com

ताबा नोटीस (अचल संपत्तीकरिता फक्त)

ज्याअर्थी, खाली सही करणार **बँक ऑफ बडोदाचे** अधिकृत अधिकारी यानी त्याना मिळालेल्या अधिकारान्वये सिक्यरिटायझेशन अँड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शीयल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ कलम १३(१२) अन्वये **कर्जदार श्री. जीवनसिंग भगवान राव, कर्जदार सौ. निमाकुमार जीवनसिंग राव** याना सदर कायद्याच्या कलम १३(२) अन्वये **दिनांक १०.०४.२०१९ रोजी मागणी नोटीस पाठवून दि.** ३०.०३.२०१९ रोजी येणे असलेली रक्कम रू. १२,०५,००६.०० (रुपये बारा लाख पाच हजार रुपये आणि पैसे सहा फक्त) अधिक करारातील दरानुसार होणारे पुढील व्याज इत्यादीचा, सदर नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून ६० दिवसांचे आत भरणा करण्याची मागणी केली होती.

खासकरून कर्जदारास व तमाम जनतेस सूचना देण्यात येते की सदर नोटीशीतील मुदतीत मागणी केल्याप्रमाणे कर्जदारांनी पैशाचा भरणा न केल्याने सदर कायद्याच्या कलम १४ अन्वये दाखल केलेल्या अर्जावर **(अर्ज क्र. १६४५/२०१९) मा. जिल्हा दंडाधिकारी ठाणे** यांनी दिलेल्या आदेशानुसार मा. सर्कल ऑफिसर, मुब्रा यानी दि. २७.०१.२०२० रोजी ताबा घेतला आहे व सदर ताबा बँक ऑफ बडोदाचे अधिकृत अधिकारी यांच्याकडे दि. ०४ जानेवारी २०२३ रोजी सुपुर्द केला आहे.

विशेषतः वर उल्लेखिलेले कर्जदार आणि सर्व सामान्य जनता यांना जाहीर सावधानतेची सूचना देण्यात येते की त्यांनी खाली उल्लेखिलेल्या मालमत्तेसंबंधात कोणताही व्यवहार करू नये. जर असा कोणताही व्यवहार केला गेला तर तो **बँक ऑफ बडोदाच्या दि. ३०.०३.२०१९ रोजी** येणे असलेली रक्कम रू. १२,०५,००६.०० (रुपये बारा लाख पाच हजार रुपये आणि पैसे सहा फक्त) अधिक त्यावर होणारे पुढील व्याज इत्यादी बोजासह असेल.

मिळकतीवरील बोजा कर्जफेड करून उतरवून घेण्यासाठी उपलब्ध वेळेबाबत कर्जदाराचे ध्यान सदर कायद्याच्या कलम १३ उपकलम ८ कडे आकर्षित करण्यात येते.

_	14	_		••				•		•
	3	च	ल	₹-	IT	तीचे	- व	र्णन	ī	

गाव दवळे, दिवा पूर्व, तालुका आणि जिल्हा ठाणे ४००६१२ येथील सर्व्हे नं. १६४, १५६/२, १५६/३, १५६/१ ई व १५६/१५६ डी वरील **सुदामा रिजेन्सी नावाच्या १०** क्रमांकाच्या इमारतीमधील पहिल्या मजल्यावरील फ्लॅट नं. १०१, कार्पेट क्षेत्रफळ ४०० चौ. फुट

दिनाक : ०४ ०१ २०२३ मुख्य व्यवस्थापक बँक ऑफ बडोदा, ठिकाण : दिवा

सनथनगर इंटरप्रायझेस लिमिटेड

मीआयाम-एल९९९९एमएच१९४।व्यापलमी२५२।वह नोंदणीकृत कार्यालय: ४१२, ४था मजला, १७जी, वर्धमान चेंबर, कावसजी पटेल रोड, हॉर्निमन सर्कल, फोर्ट, मुंबई-४००००१. द्राः ९१-२२-६७७३७३७३, फॅक्स:९१-२२-२३०२४४२०, वेबसाईट:www.sanathnagar.in, ई-मेल:investors.sel@lodhagroup.com ३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

	संपलेली तिमाही	संपलेले नऊमाही	संपलेली तिमाही
तपशील	38.87.7077	38.82.2022	39.97.7079
	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	-	२९.१८	0.40
करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक बाबपूर्व)	(१४५.२५)	(१२.८१)	(११.५७)
करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबनंतर)	(१४५.२५)	(१२९.८३)	(११.५७)
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबनंतर)	(१४५.२५)	(१२.८१)	(११.५७)
कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (वर्षाकरिता एकत्रित नफा/(तोटा)			
(करानंतर) व इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	(१४५.२५)	(१२९.८३)	(११.५७)
भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रू.१०/- प्रति)	३१५.00	३१५.00	३१५.00
राखीव (पुर्नमुल्यांकित राखीव वगळून) मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंद			
पत्रकात दिल्यानुसार		(१४८५.५५)	
उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मुल्य रू.१०/-प्रत्येकी) (वार्षिकीकरण नाही) मूळ व सौमिकृत	(४.५३)	(४.१२)	(0.86)

१. सेबी (लिस्टिंग ऑब्लिंगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ३३ नुसार स्टॉक एक्सचेंजकडे सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचा उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे संपुर्ण नमुना बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com आणि कंपनीच्या www.sanathnagar.in वेबसाईटवर उपलब्ध आहे.

संचालक मंडळाच्या वतीने व करीता सनथनगर इंटरप्राईजेस लिमिटेडकरीत ठिकाण : मंबर्ड सही/- संज्योत रांगणेक दिनांक : ११.०१.२०२३ संचालक, (डीआयएन:0७१२८९९२)

।रानल स्टण्डड (इाडवा) ।लानटड

सीआयएन: एल२७१०९एमएच१९६२पीएलसी२६५९५९ नोंदणीकृत कार्यालय: ४१२, ४था मजला, १७जी, वर्धमान चेंबर, कावसजी पटेल रोड, हॉर्निमन सर्कल, फोर्ट, मुंबई-४००००१. दूर.:९१-२२-६७७३७३७३, फॅक्स:९१-२२-२३०२४४२०, वेबसाईट:www.nsil.net.in, ई-मेल:investors.nsil@lodhagroup.com

३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

			((\
	संपलेली तिमाही	संपलेले नऊमाही	संपलेली तिमाही
तपशील	39.99.9099	39.99.9099	38.82.2028
	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	८५५.०७	१५५७.९९	२३५८.६२
करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक बाबपूर्व)	४७९.५९	८३५.१३	१९८७.७२
करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबनंतर)	४७९.५९	८३५.१३	१९८७.७२
करानंतर कालावधीकरिता निञ्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबनंतर)	393.66	५५७.१८	१४३३.८४
कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (वर्षाकरिता एकत्रित नफा/(तोटा) (करानंतर) व इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	343.66	५५७.१८	१४३३.८४
भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रू.१०/- प्रति)	2000.00	२०००.००	२०००.००
राखीव (पुर्नमुल्यांकित राखीव वगळून) मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंद पत्रकात दिल्यानुसार			२१६१५.१०
उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मुल्य रू.,१०/-प्रत्येकी) (वार्षिकीकरण नाही) मूळ व सौमिकृत	१.६२	२.७९	१.४३

१. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्या आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्य www.nsil.net.in वेबसाईटवर आणि बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

संचालक मंडळाच्या वतीने व करीता नॅशनल स्टॅण्डर्ड (इंडिया) लिमिटेड सही/-स्मिता घाग, संचालिक

डीआयएन:0२४४७३६२

ठिकाण: मुंबई दिनांक: ११ जानेवारी, २०२३

विसागर फायनान्शियल सर्विसेस लिमिटेड

ॉद<mark>णीकृत कार्यालयः</mark> ९०७/९०८, देव प्लाझा, एस.व्ही.रोड, अंधेरी (प), मुंबई–४०००५८. दूर.:०२२–६७४२४८९ वेबसाईट: www.vfsl.org, ई–मेल: info@visagar.com, सीआयएन:**L99999MH1994PLC076858** ३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरीता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर

	संपलेली तिमाही	संपलेली नऊमाही	संपलेली तिमार्ह
तपशील	३१.१२.२०२२	३१.१२.२०२२	३१.१२.२०२९
गर्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	८२३.०२	३१५४.०९	४६९१.५७
करानंतर साधारण प्रक्रियेतून निव्वळ नफा/(तोटा)	3६.९४	(२६९.५४)	86.04
करानंतर कालावधीकरिता [ँ] निव्वळ नफा/(तोटा)			
विशेष साधारण बाबनंतर)	3६.९४	(२६९.५४)	86.04
नमभाग भांडवल	९७५.२७	९७५.२७	६५0.9८
ाखीव (मागील वर्षांच्या ताळेबंदपत्राकानुसार पुनर्मुल्यांकित			
ाखीव वगळून)	-	-	-
उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबपूर्व व नंतर)			
क.२/-प्रत्येकी)			
म) मूळ	0.39	0.00	0.94
r) सौमिकृत	0.39	0.00	0.94

टिप: सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्यूलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉव स्पर्वेजसह सारद करण्यात आलेली ३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपर्लेल्या तिमाही व नठमाहीकारेता अलेखापरिक्षिः तीय निष्कृषचि सविस्तर नमुन्यातील जतारा आहे. ३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व नजमाहीकारेत मलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना कंपनीचे शेअर्स जेथे सुचिबध्द आहे त्या बीएसई लिमिटेडच्य vww.bseindia.com व कंपनीच्या www.vfsl.org वेबसाईटवर उपल

> तिलोकचंद कोठाई संचालक, डीआयएन:००४१३६२७

नमुना क्र. युआरसी-२ कायद्याचे प्रकरण २१ चे भाग १ अंतर्गत नोंदणीबाबत सूचना देण्याची जाहिरात

(कंपनी कायदा २०१३ च्या कलम ३७४(बी) आणि कंपनी (नोंदणीस प्राधिकृत) अधिनियम, २०१४ चे नियम ४(१) नुसार) येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ चे कलम ३६६ चे उपकलम (२

नुसार शेअर्सद्वारा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी मर्यादित म्हणून कंपनी कायदा २०१३ चे प्रकरण २१ वे भाग १ अंतर्गत **मे. वन स्टीट हेल्थकेअर एलएलपी** या एलएलपी संस्थेची नोंदणी करण्यासार्ठ १००, एव्हरेस्ट, मरीन ड्राईव्ह, मुंबई-४००००२, महाराष्ट्र येथील निबंधकांकडे १५ दिवसानंतर परंतु ३० दिवसांच्या समाप्तीपुर्वी अर्ज करण्यात येणार आहे. २. कंपनीचे प्रमख उहिष्ट खालीलप्रमाणे:

?. घाऊक आणि/किंवा किरकोळ व्यापारासाठी सर्व प्रकारची औषधी, प्रतिजैविक, औषधे, जैविक . न्यूटास्यूटिकल्स, आरोग्यसेवा, तसेच सर्जिकल उपकरणांचे व्यवहार करणे, तसेच खरेदीदार, विक्रेते, रजंट, वितरक आणि स्टॉकीअर यांचा व्यवसाय करणे. सर्व प्रकारची फार्मास्युटिकल्स आणि

 नियोजित कंपनीचे मेमोरेण्डम आणि आर्टिकल्स ऑफ असोसिएशनचे प्रती कंपनीचे कार्यालय शिव प्रसाद शुक्ला चाळ, संत मिराबाई रोड, घरटन पाडा, दहिसर पुर्व, मुंबई, महाराष्ट्र-

४. येथे सूचना देण्यात येत आहे की, कोणाही व्यक्तीचा सदर अर्जास आक्षेप असल्यास त्यांनी त्यांचे आक्षेप लेखी स्वरुपात सेंट्रल रजिस्ट्रेशन सेंटर (सीआरसी) येथील **निबंधक, इंडियन** इन्स्टिट्युट ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स (आयआयसीए), प्लॉट क्र.६,७,८, सेक्टर ५, आयएमटी मनेसार, जिल्हा गुरगाव (हरियाणा)-१२२०५० येथील निबंधकांकडे सदर सूचना प्रकाशन गरखेपासून २१ दिवसांत पाठवावेत. तसेच एक प्रत कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात पाठवावी. आज दिनांकीत १२ जानेवारी, २०२३

अर्जदारांची नावे १. पंकज ललित बाफना, २. अजय शिवशंकर सिंग, ३. रोहित मिश्रा

नमुना अ जाहिर अधिसूचना

(इनसॉल्व्हन्सी ॲण्ड बँकरप्टसी बोर्ड ऑफ इंडिया (इनसॉल्व्हेन्सी रिझोल्युशन प्रोसेस फॉर कॉपॅरिट पर्सन्स) रेग्युलेशन्स, २०१६ चे नियम ६ अन्वये)

ला-टेन्डझ फब्रिका प्रायव्हेट लिमिटेडच्या धनकोंचे लक्षा वेधण्याकरिता

	· ·	आवश्यक तपशिल
१	कॉर्पोरेट ऋणकोचे नाव	ला-ट्रेन्डझ फब्रिका प्रायव्हेट लिमिटेड
२	कॉर्पोरेट ऋणकोची स्थापना तारीख	१९.0७.२00१
w	ज्या प्राधिकरणाअंतर्गत कॉर्पोरेट ऋणको स्थापना/नोंदणीकरण झाले आहे	आरओसी - मुंबई
γ	कॉर्पोरेट ऋणकोचे कॉर्पोरेट ओळख क्रमांक /मर्यादित दायित्व ओळख क्रमांक	यु१७१२१एमएच२००१पीटीसी१३२७८८
ų	कॉर्पोरेट ऋणकोचे नोंदणीकृत कार्यालय व प्रधान कार्यालयाचे (काही असल्यास) पत्ता	२९, अपुर्वा इंडस्ट्रीयल इस्टेट, मकवाना रोड, अंधेरी कुर्ला रोड अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००५९.
ξ	कॉर्पोरेट ऋणकोंच्या संदर्भात दिवाळखोरी प्रारंभ तारीख	०५ जानेवारी, २०२३ (१० जानेवारी, २०३ रोजी आदेश प्राप्त)
b	दिवाळखोरी ठराव प्रक्रिया समाप्तीची अंदाजित तारीख	०४ जुलै, २०२३
C	अंतरिम ठराव प्राधिकारी म्हणून कार्यरत अपतदारी अधिकाऱ्याचे नाव व नोंदणी क्रमांक	नावः श्री. अंशुल गुप्ता आयपी नोंद क्र.:आयबीबीआय/आयपीए-००२/ आयपी-एन००३१०/२०१७-१८/१०८९९
٩	मंडळासह नोंदणीकृत प्रमाणे अंतरिम ठराव प्राधिकाऱ्याचे पत्ता व ई-मेल	पत्ताः ४१०, ४था मजला, ब्ल्यु रोझ इंडस्ट्रीयल इस्टेट, मेट्रो मॉ जवळ, बोरिवली (पुर्व), मुंबई शहर, महाराष्ट्र –४०००६१ ई-मेलः contactanshulgupta@gmail.com
१0	अंतरिम ठराव प्राधिकाऱ्यासह पत्रव्यवहारा- करिता वापरावयाचे पत्ता व ई-मेल	पत्ताः ४१०, ४था मजला, ब्ल्यु रोझ इंडस्ट्रीयल इस्टेट, मेट्रो मॉ जवळ, बोरिवली (पुर्व), मुंबई शहर, महाराष्ट्र-४०००६६ ई-मेल: latrendz.ibc@gmail.com
११	दावा सादर करण्याची अंतिम तारीख	२४ जानेवारी, २०२३
१२	अंतरिम ठराव प्राधिकाऱ्याद्वारे दिलेले कलम २१ चे उपकलम (६ए) चे नियम (बी) अंतर्गत धनकोंचे वर्ग, काही असल्यास	लागू नाही
१३	वर्गाप्रमाणे धनकोंचे अधिकृत प्रतिनिधी म्हणून कार्यरत पतदारी अधिकाऱ्याचे नाव (प्रत्येक वर्गाकरिता तीन नावे)	लागू नाही
१४	अ) आवश्यक नमुना व ब) अधिकृत प्रतिनिधींचे तपशिल उपलब्ध असल्याचे पत्ता	https://ibbi.gov.in/home/downloads लागू नाही
करण		वि क्रेका प्रायव्हेट लिमिटेड च्या कॉर्पोस्ट दिवाळखोरी ठराव प्रक्रिया प्रारं गाने ०५ जानेवारी, २० २३ रोजी दिला आहे. (१० जानेवारी, २०
अंत	रीम ठराव अधिकाऱ्याकडे २ ४ जानेवारी, २०:	कोंना येथे कळविण्यात येत आहे की, बाब क्र.१ ० मध्ये नमूद पत्त्याव २३ रोजी किंवा त्यापूर्वी त्यांच्या दाव्याचे पुरावे सादर करावे.
		स्वरूपातच सादर करावेत. कार्यचालक भागधारकांना तसेच कामग
á	क्र.१२ समोर सुचिबद्ध प्रमाण वर्गसंबंधी वित्त	:, टपालाद्वारे किंवा विद्युत स्वरूपात सादर करावेत. यि धनको यांनी नमुना सीए मध्ये वर्गाचे अधिकृत प्रतिनिधी म्हण तेले तीन अपतदारी प्राधिकाऱ्यांपैकी एक प्राधिकृत प्रतिनिधी म्हण

युनिटी स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड UNITY Small Finance Bank कृत कार्यालयः बसंत लोक, वसंत विहार, न्यु दिल्ली-११००५७. गेरेट कार्यालयः ५वा मजला, सेंट्रम हाऊस, विद्यानगरी मार्ग, सांताक्रुझ (पुर्व), मुंबई-४०००९८.

नोंद क्र.:आयबीबीआय/आयपीए-००२/आयपी-एन००३१०/२०१७-१८/१०८९९

फ्लॅट क्र.ए-६, दुसरा मजला, श्री सिद्धिविनायक अपार्टमेंट, श्री सिद्धिविनायक अपार्टमेंट पलास्पे

को-ऑप. हौ.लि.. ग्रामपंचायत मालमत्त s.७२२/ए-६, भूखंड क्रमांक २, सर्वेक्षण क्रमांव

३, हिस्सा क्रमांक १३, गाव पलास्पे, तालुका

ानवेल. जिल्हा-रायगड - ४१० २२१. महाराष्ट्र

तंबंधीत मालमत्तेचे सर्व भाग व खंड, श्री. यतीन

शशिकांत देशमुख यांच्या मालकीचे.

याचे चूकीचे किंवा फसवे पुरावे सादर केल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल

कर्ज खाते तपशिल

याचे मालकः श्री. यतीन शशिकांत देशमुख यांच्याद्वारे २. कर्जदार/तारणकर्ताचे नावः श्री. यतीन शशिकांत देशमुख

. जामिनदाराचे नाव: श्री. अजय अर्जुन साबळे,

४. जामिनदाराचे नावः श्री. चेतन राजन देशमुख कर्ज खाते क्रमांकः ०२६१३०१०००००२६६

१. कर्जदाराचे नाव:मे. सिद्धी टेडर्स

कर्जाची रक्कम: रु.२५,००,०००/-

एनपीए तारीख: ३१.०३.२०१९

आणि व्याज आणि इतर शुल्क

दिनांकः १२.०१.२०२३

मागणी सूचना तारीख: २३.१२.२०२२

ागणी सूचनेची रक्कम: रु.१५,३०,२३८.८० (०१.१२.२०२२ रोजी)

एनपीए दिनांक: ३१.०३.२०२१ मागणी सूचना दिनांक: ०७.१०.२०२२

नाण: मुंबई

मागणी सूचना

न्युरीटाबङ्केशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, ०२ (कायदा) आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ (रुल्स) च्या तरतुदी अन्वये. यदा अंतर्गत **युनिटी स्मॉल फाबनान्स बँक लिमिटेड**़ (बँक) चे खातील स्वाक्षरीकृती प्राधिकृत अधिकारी आहेत आणि

यद्याच्या करा १,२(१२) सहवाचिता नियम ३ अन्यये प्राप्त अधिकाराअंतर्गत त्यांनी कायद्याच्या करा १,२(१२) अन्यये णी सूचना वितरीत केली होती ज्यामध्ये सदर सूचना प्राप्ती तारखेपासून ६० दिवसात संबंधित सूचनेत नसुर रक्षम जमा करण्यास लील कर्जदारांना कळविले होते. सदर सूचना ना-पोहोच झाली आणि टपाल शेरेनुसार बजावलेली नाही. म्हणून कर्जदारांना य पर्यायी सेवा अर्थात वृत्तपत्रात प्रकाशनामार्फत सदर सूचना देण्यात येत आहे.

ागणी सूचनेची रक्कम: रु.२१,२७,६७९.०५ (०६.१०.२०२२ रोजी) गणि व्याज आणि इतर शुल्क	
. कर्जदार/तारणकर्ताचे नावः श्रीमान मकसूद नीजुल्ला अहमद १. सह-कर्जदार/तारणकर्ताचे नावः श्री. अझीजुल्ला फतेह मोहम्मद १. जामिनदाराचे नावः श्री. अस्दुल्ला अजीजुल्ला ग्राज्याति क्रमाकः ०१,९३०३१०००००००६ ग्राच्याति क्रमाकः ०१,९३०३१०००००००६ ग्राच्याति क्रमाकः १९,९०,०००/- ग्राच्याति क्रमाकः १४,१२,२०१२ ग्राण्या सुचन दिनकः ०५,१२,२०२२ ग्राण्या सुचन दिनकः ०५,१२,२०२२ ग्राण्या सुचन दिकमः ६.१८,८३,५३६,६६ (२९,११,२०२२ रोजी) ग्राण्या च्याज आणि इतर सुल्क	ट्रांब्रिट गोडाऊन ५५, तळमजला, प्लॉट क्र.०१/ टीटीजी, सेक्टर टीटीजी, गट ७ भाग, २७भाग, ३८भाग, कळबोली, तालुका पनवेल, जि. रायगड, नवी मुंबई - ४१० २१८, महासू, क्षेत्रफळ सुमारे ७५ ची.मी., बिल्ट अप क्षेत्र वेथील संबंधीत मालमत्तेचे सर्व भाग व खंड, श्री. मकसूर अजीजुझा अहमद आणि श्री. अजीजुझा फतेह मोहम्मद यांच्या मालकीचे.
. कर्जदार/तारणकर्ताचे नावः श्रीमती रूपा तेजस मेहता १. सह-कर्जदार/तारणकर्ताचे नावः श्रीमान तेजस रवींद्र मेहता १. सह-कर्जदार/तारणकर्ताचे नावः शी. चंद्रका रवींद्र मेहता १. जामीनदाराचे नावः शी. जितल रवीन मेहता र्ज्ज खाते क्रमांकः ००८३०११००००००४९ त्रज्ञाची रक्कमः कः ४०,००,०००,०० त्रपीए दिनाकः ३१,०३,२०१९ ॥गणी सूचन तारीखः २३,१२,२०२२ ॥गणी सूचन वारीखः २३,९२,२०२२	गाला क्र.१०७, १ला मजला, स्वामिनी इंडस्ट्रियल इस्टेट क्र.१ प्रिमायसेस को-ऑप. सोसायटी लि., एस.क्र.९६, एव.क्र.९/९, करण. इंडस्ट्रीज समोर, गाव वालीव, तालुका वसई, वसई (पूर्व), जि. पालघर-४०१२०८, महाराष्ट्र येथील संबंधीत मालमत्तेचे सर्व भाग व खंड, क्षेत्रफळ सुमारे ८७० ची.फूट. बिल्ट अप क्षेत्र सी. रूपा तेजस मेहता, श्री. तेजस सर्वीद्र मेहता, सी चंद्रिका रवींद्र मेहता यांच्या मालकीचे.
. कर्जदाराचे नावः मे. नताशा प्रिंट पॅक यांचे मालक मिती रूपा तेजस मेहता यांच्याद्वारे . कर्जदार/तारणकर्ताचे नावः श्रीमती रूपा तेजस मेहता . जामीनदार/तारणकर्ताचे नावः श्रीमती च्या रर्वीद्र मेहता . जामीनदार/तारणकर्ताचे नावः श्रीमती चिट्ठिका रर्वीद्र मेहता . जामीनदाराचे नावः श्रीमती प्रिया भरत शहा ज्वं खाते क्रमांकः ००८१३०१०००२७७६	गाला क्र. १०७, १ला मजला, स्वामिनी इंडस्ट्रियल इस्टेट क्र. १ प्रिमायसेस को-ऑप. सोसायटी लि., एस.क्र. १६, एच.क्र. १/१, क्रण इंडस्ट्रीज समो, गाव वालीव, तालुका वसई, वसई (पूर्व), जि. पालघर-४०१२०८, महाराष्ट्र येथील संबंधीन मालमत्तेचे सर्व भाग व खंड, क्षेत्रफळ सुमारे ८७० चौ. फूट. बिल्ट अप क्षेत्र सौ. रुपा तेजस मेहता, श्री. तेजस एवॉट्र मेहता, सी

ार उपरोक्त देय रक्कम ६० (साठ) दिवसांच्या कालावधीत जमा करण्यात कसुर केल्यास कायद्याच्या तरतुदीअंतर्गत उपरोक्त प्रतिभु भर उनराज रूप रक्षा में ए (१६०) रिस्सी व्या कारावाचा जाना करण्या। करूप करवार कारावाचा भारतिकाराणा उनराज कारावाच मातमानेस खालील स्वाक्षतिकरावीच अंभवलबावाणी केली जाईल, कृषणा नांव असावी की, कारवाच्चा करम् १३(१३) करा सदर प्रतिभुत मालमत्तेची विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही व्यवहार किंवा हस्तांतर करण्यापासून तुम्हाल रोखण्यात येत आहे. सदर तरतुदीचे कोणतेही उड्डंघन केल्यास कायद्यान्वये गुन्हा ठरेल आणि दंडात्मक कारवाई केली जाईल. कृपवा नोंद असावी की, पुर्वीची पंचाब ॲण्ड महाराडू को-ऑपरेटिव्ह वैंक लिमिटेड विलीन झालेली आहे आणि दिनांक २५ जोनेवारी, २०२२ पासून युनिटी स्मॉल फावनान्स बैंक लिमिटेड असे नाव झाले आहे.

चंद्रिका रवींद्र मेहता यांच्या मालकीचे.

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, मुळ प्राप्तकर्ते/सदस्य श्री. प्रेमचंद नथुभाई गोसरानी यांच्या नावे सोसायटीद्वारा वितरीत फ्लॅट क्र.ए-३३, क्षेत्रफळ ५२६ चौ.फु., हर्षा निकेतन को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, आर.पी. रोड, मुलुंड (प.), मुंबई-४०००८० या जागेबाबतचे मुळ भागप्रमाणपत्र माझे अशील श्री. प्रेमचंदनथुभाई गोसरानी यांच्याकडून हरवले आहे, ज्याकरिता मुलुंड पोलीस ठाणे, मुंबई-४०००८० येथे दिनांक ११.०२.२०२३ रोजीचे ऑनलाईन पोलीस तक्रार क्र.३४४९-२०२३ नुसार नोंद केले आहे.

जर कोणा व्यक्तीस उपरोक्त सदर मुळ भागप्रमाणपत्र आणि/किंवा उपरोक्त जागा किंवा भागावर कोणताही अधिकार, हक्क किंवा हित, तारण, अधिभार, भाडेपट्टा, मालकी हक्क आणि/किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात कागदोपत्री पुराव्यांसह श्री. अनुज विनोद मोरे, वकील, मुंबई उच्च न्यायालय, कार्यालय पत्ता: एमओआर असोसिएटस्, ८५/डी-४, गोराई(१) विश्राम कोहौसोलि., आरएससी-१, गोराई(१), बोरिवली (प.), मुंबई-४०००९१ येथे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांत कळवावे, अन्यथा असे समजले जाईल की, असे दावे कोणत्याही अटीशिवाय त्याग व स्थगित केले आहेत आणि सोसायटीकडून माझे अशिलास दुय्यम भागप्रमाणपत्र वितरीत केले जाईल.

मुंबई, आज दिनांकीत १२ जानेवारी, २०२३ अनुज विनोद मोरे वकील, मुंबई उच्च न्यायालय

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, दिनांक ०७.०९.२०१८ रोजीचे दस्तावेज अनुक्रमांक बीबीई-२-११२०५-२०१८ अन्वये संयुक्त उपनिबंधक, मुंबई शहर-२ यांच्या समक्ष नोंदणीकृत दिनांक ०९ ऑगस्ट, २०१८ रोजीचे विक्री करारनामानुसार **श्री. विजयराज वालचंद सेमलानी** यांच्यासह त्यांची आई श्रीमती मुरीबाई वालचंद सेमलानी (खरेदीदार) यांनी फ्लॅट क्र.डब्ल्यु-१३०२, बिल्टअप क्षेत्र १६५.६४ चौ.फु. (बुमुंमपा मान्य नकाशानुसार) अर्थात ८५९.५१ चौ.फु. कार्पेट क्षेत्र (रेराद्वारे विहित नमुन्यानुसार), ३रे हॅबिटेबल मजला अर्थात तळमजल्यापासून १३वा मजला, अविघ्न आयएक्स म्हणून इमारतीचे वेस्ट कोअर, अविघ्न आयएक्स को–ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, नोंदणी क्र.एमयुएम इब्ल्यएफ-एस/एचएसजी/टीसी/९७९३/सन २०२१-२२ दि.२४.१२.२०२१. डॉ. बाबासाहेब आंबेडक रोड, लालबाग, मुंबई-४०००१२, जमीन सीएस क्र.७७, परळ-शिवडी विभाग (परळ शिवडी विभागाचे सीएस क्र.७१ भाँग, ७२, ७७, २१३/७४ व २१४/७४ मध्ये परळ शिवडी विभागाचा एकेरी सीएस क्र.७७ विलीन), नोंदणी जिल्हा व उपजिल्हा मुंबई शहर तसेच सदर इमारतीमधील एक कार पार्किंग जागा वापरण्याच्या अधिकारासह सदर जागा प्रवर्तक/मालक निश डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडुः खरेदी केले होते.

सदर खरेदीदार **श्रीमती मुरीबाई वालचंद्र सेमलानी** यांचे मुंबई येथे दिनांक ११.०१.२०२२ रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात (१) श्रीम<mark>ती विमला रमेश जैन, (२) श्रीमती निर्मला सुकनराज जैन, (३)</mark> श्री. प्रकाशचंद वालचंद सेमलानी, (४) श्री. विजयराज वालचंद सेमलानी, (५) श्री. नरेंद्र वालचंद सेमलानी व (६) श्रीमती शकुंतला अजित खिमावत हे कायदेशीर वारसदार व प्रतिनिधी असून सदर जागेतील त्यांचे ५०% अविभाजीत शेअर्स, अधिकार, हक्क व हित याचे धारक आहेत. दिनांक ३०.१२.२०२२ रोजीचे दस्तावेज अनुक्रमांक बीबीई-१-१३३१०-२०२२ अंतर्गत संयुक्त उपनिबंधक मंबई शहर-१ यांच्या समक्ष नोंदणीकत दिनांक २७ डिसेंबर, २०२२ रोजीचे मक्तत करारनामा अंतर्गत <mark>१) श्रीमती विमला रमेश जैन, (२) श्रीमती निर्मला सुकनराज जैन, (३)</mark> श्री प्रकाशचंद वालचंद सेमलानी, (४) श्री. नरेंद्र वालचंद सेमलानी व (५) श्रीमती शकुंतला अजित खिमावत यांनी सदर जागेतील त्यांचे सर्व ४१.६४% अविभाजीत शेअर, अधिकार, हक्क व हित त्यांचे भाऊ **श्री. विजयराज वालचंद सेमलानी** यांच्या नावे मुक्त केले आहेत आणि म्हणून ते सदर जागेचे १००% मालक झाले आहेत. सदर **श्री. विजयराज वालचंद सेमलानी** यांनी माझ्य अशिलाकडे मालकीतत्त्वावर सदर जागा विक्री व हस्तांतर करण्यास तयारी दर्शविली आहे.

जर कोणा व्यक्तीस सदर जागा किंवा भागावर विक्री, अदलाबदल, हस्तांतर, भाडेपट्टा, उपभाडेपट्टा तारण, बक्षीस, वहिवाट, लिव्ह ॲण्ड लायसन्स, न्यास, वारसाहक्क, मृत्युपत्र, ताबा, तारण, अधिभार मालकी हक्क, कायदेशीर हक्क किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात खालील स्वाक्षरीकर्त्यांना त्यांचे कार्यालय अर्थात <mark>थरानी मेन्शन, पहिला मजला, एम.ए. रोड,</mark> अंधेरी (प.), मुंबई-४०००५८ येथे कागदोपत्री पुराव्यांसह सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ **दिवसांत** कळवावे. अन्यथा असे सर्व दावा सर्व उद्देश व इच्छांकरिता त्याग व स्थगित केले आहेते असे समजले जाईल आणि बंधनकारक असणार नाही आणि नियोजित व्यवहार अशा दाव्यांच्या संदर्भाशिवार पर्ण केला जाईल

आज दिनांकीत १२ जानेवारी, २०२३

(महेंदा सी. जैन) ॲडव्होकेट व सॉलिसिटर

सीआर. क्र.३१

मुंबई येथील शहर दिवाणी न्यायाालय व्यावसायिक दावा क्र.३७/२०२२

(आदेश ५, नियम २०(१ए) सी.पी.सी. १९०८ अन्वये वृत्तपत्र जाहिरातीकरिता) दावा सादर: १४.१०.२०२१ दावा दाखल: ३१.०१.२०२२

दिवाणी प्रक्रिया संहिता, १९०८ च्या आदेश ५ नियम २ आणि २० (१-ए) अंतर्गत व्यावसायिक न्यायालय कायदा, २०१५ च्या कलम १६ आर/डब्ल्यू

फिर्यादीला उत्तर देण्यासाठी समन्स कलम २७ अंतर्गत, ओ.व्ही. आरआर.१,५,७ आणि ८ आणि ओ. ८, आर.९, नागरी प्रक्रिया संहिता. १९०८ शिल्पा इंटेरियर्स

भारतीय भागीदारी कायदा. १९३२ अंतर्गत स्थापन केलेल्या भागीदारी फर्मचे कार्यालय ११०, नवनीलम बिल्डिंग, डॉ.आर.जी. थडानी मार्ग, वरळी, मुंबई - ४०० ०१८ त्याचे भागीदार श्री. अशोक सुरजमल मिस्त्री यांच्यामार्फत ईमेल: sales@swatiinterior.com दरध्वनी क्रमांक : ०९२०६५४०८१) ...फिर्यादी विरुद्ध

प्रारकेडब्ल्यू कन्स्ट्रक्शन फॅसिलिटी मॅने**जर्मेट प्रायव्हेट लिमिटेड**्र

१७ ऑक्टोबर २०२२ च्या आदेशानुसार १२ डिसेंबर २०२२ रोजी

अध्यक्षीय न्यायालय कक्ष क्र. ३१ एच. एच. जे. श्री ए.एस. सलगर

कंपनी कायदा, १९५६ च्या तरतुर्दीनुसार स्थापन झालेली कंपनी एचडीआयएल टॉवर्स, ४था मजला, अनंत काणेकर मार्ग, वांद्रे (पू), मुंबई - ४०० ०५१ येथे नोंदणीकृत कार्यालय असलेली दरध्वनी क्रमांक: अज्ञात)... प्रतिवादी आरकेडब्ल्यू कन्स्ट्रक्शन फॅसिलिटी मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड

ज्याअर्थी उपरोक्त नावाच्या फिर्यादीने तुमच्या विरुद्ध या न्यायालयात व्यावसायिक विवादांशी संबंधित तक्रा दाखल केली आहे आणि तुम्हाला याद्वारे समन्स बजावल्यापासून ३० दिवसांच्या आत लेखी विधान दाखल करण्यासाठी समन्स बजावण्यात आले आहे आणि जर तुम्ही या कालावधीत लेखी विधान दाखल करण्यात अयशस्वी झालात तर ३० दिवसांच्या कालावधीत, तुम्हाला न्यायालयाद्वारे निर्दिष्ट केल्याप्रमाणे, लेखी विधान ोंदवण्याची आणि न्यायालयास योग्य वाटेल अशा खर्चाच्या देयकाच्या कारणास्तव, लिखित स्टेटमेंट अखल करण्याची परवानगी दिली जाईल, परंतु ते समन्सच्या सेवेच्या तारखेपासून १२० दिवसांपेक्षा जास्त काळ पत्र असे होणार नाही. समन्सच्या सेवेच्या तारखेपासून एकशे वीस दिवसांची मुदत संपल्यावर, तुम्ही लेखी विधान दाखल करण्याचा अधिकार गमावाल आणि न्यायालय लिखित विधान नोंद पटावर घेण्याची परवानगी

म्हणून फिर्यादी प्रार्थना करतो:-

वरील प्रतिवादी

अ) या माननीय न्यायालयाला प्रतिवादीला या तारखेपासून **परिशिष्ट-१** मधील दाव्याच्या तपशिलानुसा व्याज १८% प्रति वर्ष व्याजासह थकबाकी रक्कम वादीला देण्याचे निर्देश देणारा निर्णय आणि डिक्री देण्यात आनंद होत आहे, अशी रक्कम सध्याच्या खटल्याच्या संस्थेच्या तारखेपर्यंत देय आहे.

ब) या माननीय न्यायालयाला एक निर्णय देण्यात आनंद होत आहे आणि, प्रतिवादीला वादीला व्याज देण्याचे निर्देश देणारा हुकूम ऊ१८% झअ दावा संस्थेच्या काळापासून डिक्रीच्या तारखेपर्यंत आणि डिक्रीच्या तारखेपासून डिक्रीटल रकमेची प्रत्यक्ष वसूली होईपर्यंत.

क) प्रतिवादीला खटल्याच्या संदर्भात खर्च भरण्याचे निर्देश देणारा निर्णय आणि डिक्री देण्यास या माननीय

ड) या माननीय न्यायालयाला योग्य आणि योग्य वाटेल असा कोणताही अन्य दिलासा.

तुम्हाला याद्वारे या न्यायालयात व्यक्तिश: किंवा वकिलाद्वारे उपस्थित राहण्यासाठी समन्स पाठवले आहे आणि दाव्याशी संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यास सक्षम आहे. किंवा वरील नावाच्या वादीला उत्तरे देण्यासाठी अशा सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यास सक्षम अशी एखादी व्यक्ती सोबत असेल, आणि खटला अंतिम निकालासाठी निश्चित

केल्यामुळे, तुम्ही तुमचे सर्व साक्षीदार हजर केले पाहिजेत आणि तुम्ही याद्वारे हे लक्षात घेणे आवश्यक आहे की तुमचा देखावा चुकल्यास, तुमच्या अनुपस्थितीत खटल्याची सुनावणी केली जाईल आणि ठरवले जाईल; आणि तुम्ही तुमच्या ताब्यात किंवा अधिकारातील कोणतेही दस्तऐवज तुमच्यासोबत आणाल ज्यामध्ये वादी केसच्या गुणवत्तेशी संबंधित पुरावे असतील किंवा ज्यावर तुम्ही तुमच्या केसच्या समर्थनासाठी आणि विशेषतः वादीच्या खालील कागदपत्रांसाठी अवलंबून राहण्याचा तुमचा इरादा आहे:-

माझ्या हस्ते व न्यायालयाच्या शिक्यानिशी देण्यात आले.

आज दिनांकीत १७ डिसेंबर, २०२२ सही/-सही/ निबंधकाकरिता ॲंड. गंधार रायकर मुद्रक : मेराकी चेंबर्स दिनांक १७ डिसेंबर, २०२२ मुंबई येथील शहर दिवाणी न्यायालय फिर्यादीच्या वतीने विकल

२, २रा मजला, १० ब्रूस स्ट्रिट इमारत,

८/१२, होमी मोदी लेन, बॉम्बे हाऊस जवळ,

फोर्ट, मुंबई-४००००१.

तुम्हाला याद्वारे कळविण्यात येते की पात्रता निकषांनुसार राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय विधी सेवा समिती, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि तालुका विधी सेवा समिती यांच्याकडून मोफत विधी सेवा तमच्यासाठी उपलब्ध आहे आणि तम्ही पात्र असल्यास आणि त्याचा लाभ घेण्याची इच्छा असल्यास. मोफत

कायदेशीर सेवा, तुम्ही वरीलपैकी कोणत्याही कायदेशीर सेवा प्राधिकरण/समितीशी संपर्क साधू शकता.

फिर्यादीच्या वतीने विकल टीप: या दाव्यामधील पुढील तारीख १७/०१/२०२३ आहे. कृपया शहर दिवाणी आणि सत्र न्यायालयाच्या

अधिकृत वेबसाइटवर या दाव्याची स्थिती आणि पुढील/पुढील तारीख तपासा

Kandivali, Taluka Borivali, Mumba suburban district situated at "Alok Bunglow, Pandurang Salunke Marg Dhanukarwadi, Kandivali (W), Mumbai 400067. Area admeasuring i aggregate 650.5 Sq. Mts. or thereabo as per P.R. Cards of Revenue.

ADVOCATE VINOD K. TIWAR

PUBLIC NOTICE

ॲंड. जे. सी. पा

ता. वसई, जि. पाल

Mr. Dinesh Laxman Singh a egotiating to acquire Deve Rights in respect of the Prope elonging to Vijay Narayan Joshi Others which is more particula lescribed in the schedule hereund

Any person having any claim to against the said property or any p thereof by way of conveyar Agreement, transfer, assignment. leas sub-lease, tenancy, sale, exchange arrangement, mortgage, gift, trust nheritance, bequest, possession, lier charge, maintenance, easemen development agreement, joint- venture partnership, etc. etc., and any person ossession of the original title deeds of therwise, howsoever is hereb required to make the same known i riting with the documentary prohereof to the undersigned at C/22. Tilal Nagar Co-op. Housing Society, L. T Road, Borivali (W), Mumbai 400092 within 14 days from the date hered otherwise the negotiations will b conclude the transaction in relation t the said Property which shall be completed without any reference to such laim or interest and the same, if any shall be deemed to have been waived to

THE DESCRIPTION OF THE

PROPERTY All that piece and parcel of the lan-

Mobile: 8108708929